ePaper

गृहमंत्री अमित शाहांची 'वंदे मातरम'च्या वादावरून कॉंग्रेसवर टीका

वर्ष - 9 | UDYAM-MH-26-0158827

महाईन्यूज ™

WWW.MAHAENEWS.COM | सोमवार, दि. 17 ऑगस्ट 2026 | पुणे, पिंपरी-चिंचवड आवृत्ती | MAHAENEWS.COM | लढाई सत्याची... लोकशाहीच्या हक्काची!

पान 3 वरुन...

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या शौर्याला राष्ट्रीय सलाम!

उत्पादनापासून सॉफ्ट पॉवरपर्यंत सात क्षेत्रांवर पंतप्रधान मोदी यांचा भर

विकसित भारतासाठी 'सप्तधारा'

महाईन्यूज । नवी दिल्ली

देशाला २०४७ पर्यंत 'विकसित भारत' बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात 'सप्तधारा' अर्थात सात विकासप्रवाहांची संकल्पना मांडली. उत्पादन, शेती व अन्नप्रक्रिया, तंत्रज्ञान व नवोपक्रम, गतिशक्ती, संरक्षण शक्ती, हरित व निळी अर्थव्यवस्था आणि सॉफ्ट पॉवर या सात क्षेत्रांवर केंद्रित प्रयत्नांतून विकसित भारताचा पाया मजबूत केला जाईल, असे मोदी म्हणाले. त्याचबरोबरच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांच्या कुटुंबांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून मोफत ऑनलाइन प्रशिक्षणाची व्यवस्था उभारण्याची महत्त्वाची घोषणा पंतप्रधानांनी केली.

लाल किल्ल्यावरून शनिवारी, ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाला उद्देशून केलेल्या भाषणावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेन-झी तरुणांना साद घातली. जेन-झींच्या आशा-आकांक्षा आणि युवा-शक्तीचा देशाच्या विकासातील सहभागावर मोदींनी भाषणात भर दिला. याशिवाय, २०४७मध्ये 'विकसित भारत' घडवण्यासाठी आर्थिक सुधारणांची दिशाही मोदींनी स्पष्ट केले. त्यासाठी मोदी 'सप्तधारा'चा रोडमॅपही उलगडून दाखवला. या सात क्षेत्रांमध्ये समन्वय साधून भारताने पुढील पाच-सात वर्षांत सुधारणांना नवी गती द्यावी, हा या संकल्पनेमागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

सुधारणा हा केवळ प्रचलित शब्द नाही किंवा कोणी सक्ती केली म्हणून त्या केल्या जात नाहीत, ती दृढ धारणा आहे. आपण 'रिफॉर्म एक्स्प्रेस'वर स्वार झालो आहोत आणि आता सुधारणांच्या पुढील टप्प्याकडे वाटचाल करीत आहोत, असे मोदी म्हणाले. 'आत्मनिर्भर भारत' या संकल्पनेला नवी दिशा देण्यासाठी मोदींनी 'सप्तधारा'चा विचार मांडला.

तिरंगा फडकवल्यानंतर, सुमारे ७५ मिनिटांच्या भाषणात मोदींनी नक्षलवाद, महिला आरक्षण, युवा शक्ती, आर्थिक सुधारणा-विकास आणि राष्ट्रीय एकात्मतेसह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. जेन-झी आंदोलकांच्या मोर्चावर पोलिसांनी केलेले अत्याचार, पॅलेट गनचा वापर या मुद्द्यांवर संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये केंद्र सरकारची विरोधकांनी कोंडी केली होती. त्यामुळे लाल किल्ल्यावरून मोदी नेमके काय बोलणार याकडे देशवासीयांचे लक्ष लागले होते.

'दिमागी नक्षलवाद्यां'पासून सावधान

सशस्त्र नक्षलवादाचे देशातून जवळपास उच्चाटन झाले आहे. मात्र नक्षलवादी विचारसरणीचा प्रभाव अजूनही सार्वजनिक जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये आणि संस्थांमध्ये टिकून आहे. अशा 'दिमागी नक्षलीह्र प्रवृत्ती ओळखून त्यांना एकटे पाडण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. अशा प्रवृत्ती हिंसाचाराला प्रोत्साहन देण्याचे, देशाला चुकीच्या दिशेने नेण्याचे प्रयत्न करू शकतात. देशाच्या विकासासाठी तरुणांनी या विचारसरणीपासून दूर राहिले पाहिजे, असे मोदी म्हणाले. सार्वजनिक क्षेत्रांमध्ये दीर्घकाळ माओवादी विचारसरणीच्या व्यक्तींचा प्रभाव राहिला. सरकारी समित्या आणि विविध संस्था तसेच उपक्रमांवरही या विचारसरणीचा प्रभाव असल्याचे त्यांनी नमूद केले. नक्षलवादामुळे देशाला मोठी मानवी आणि सामाजिक किंमत मोजावी लागली. नक्षलवादाविरोधातील कारवाईत ३,५०० हून अधिक सुरक्षा जवान शहीद झाल्याचे मोदी यांनी सांगितले.

'जेन-झीं'साठी सरकारचे एक पाऊल पुढे

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांच्या कुटुंबांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून मोफत ऑनलाइन प्रशिक्षणाची व्यवस्था उभारण्याची महत्त्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. आगामी एका वर्षात एक कोटी तरुणांना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) कौशल्यांचे प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य सरकारने निश्चित केले आहे. तंत्रज्ञान आणि कौशल्याधारित रोजगाराच्या बदलत्या स्वरूपाच्या पार्श्वभूमीवर तरुणांना भविष्यासाठी सज्ज करण्यावर सरकारचा भर असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले.

पुण्यात पहाटेपर्यंत पार्टी; कॅफेत कोयत्याचा हल्ला

रिल्सच्या लाईक-कमेंटवरून वाद; डेक्कनमधील घटनेने रात्रीच्या पार्ट्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

महाईन्यूज । पुणे

डेक्कन परिसरातील 'फ्लाईंग जिप्सी' कॅफेत पहाटे चार वाजण्याच्या सुमारास झालेल्या राड्याने पुण्यातील उशिरापर्यंत सुरू असलेल्या पार्टी आणि कॅफेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रिल्सला लाईक आणि कमेंट करण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारामारीत झाले. यावेळी एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कॅफेमध्ये पहाटे चार वाजेपर्यंत पार्टी सुरू होती. याचदरम्यान ८ ते १० जणांच्या एका ग्रुपमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. या ग्रुपमध्ये दोन मुलींचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. वाद वाढल्यानंतर कॅफे परिसरात मारामारी झाली आणि कोयत्याचा वापर करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली.

यापूर्वीही याच कॅफेमध्ये तोडफोड आणि गैरवर्तनाच्या घटना समोर आल्याची माहिती आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिस उपनिरीक्षक संदीप कदम यांच्यावर २९ जून २०२६ रोजी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र, घटनेची सत्यता तपासल्यानंतर त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले होते.

दरम्यान, त्याच कॅफेत पुन्हा पहाटेपर्यंत पार्टी सुरू असताना कोयत्याने हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे कॅफे तसेच रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या पार्ट्यांमध्ये सुरक्षेच्या उपाययोजना कितपत प्रभावी आहेत, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पहाटेपर्यंत सुरू असलेल्या पार्ट्या, त्यातून होणारे वाद आणि शस्त्रांचा वापर यामुळे कायदा-सुव्यवस्थेसमोरही आव्हान निर्माण झाले आहे. हल्ल्याचे नेमके कारण, घटनेचा संपूर्ण घटनाक्रम आणि संबंधितांवर झालेली कारवाई याबाबत पोलिस तपासातून अधिकृत माहिती समोर येणार आहे.

पहाटे ४ वाजता कॅफेत राडा

डेक्कन परिसरातील 'फ्लाईंग जिप्सी' कॅफेत पहाटे चार वाजेपर्यंत पार्टी सुरू असताना रिल्सच्या लाईक-कमेंटवरून वाद झाला. ८ ते १० जणांच्या ग्रुपमध्ये झालेला वाद विकोपाला जाऊन एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची माहिती आहे. याच कॅफेत यापूर्वीही तोडफोड व गैरवर्तनाच्या घटना घडल्याने रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पार्ट्यांच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चाकण एमआयडीसीच्या प्रश्नांसाठी मुंढेंची नियुक्ती करा : आदित्य ठाकरे

महाईन्यूज । पुणे

चाकण एमआयडीसीतील रस्ते, वीज, पाणी आणि कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नांवरून शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. एमआयडीसीतील प्रश्न सोडवण्यासाठी १४ जणांची समिती स्थापन करण्याऐवजी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यासारख्या सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली.

आदित्य ठाकरे यांनी शनिवारी चाकण एमआयडीसी परिसराची पाहणी करून उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एमआयडीसीतील खराब रस्ते, मोठमोठे खड्डे आणि कचऱ्याच्या समस्येवरून सरकारला धारेवर धरले. उद्योगांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे काही उद्योजक स्थलांतराचा विचार करत असल्याचा दावा त्यांनी केला.

"एमआयडीसीमध्ये उद्योगाचा वास आला पाहिजे; मात्र चाकणमध्ये कचऱ्याचा वास येत आहे. कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. उद्योगांना पुरेशी वीज, पाणी आणि चांगले रस्ते देणे आवश्यक आहे," असे ठाकरे यांनी सांगितले.

चाकण एमआयडीसीतील प्रश्न सोडवण्यासाठी एखाद्या सक्षम व्यक्तीकडे संपूर्ण जबाबदारी द्यावी. तुकाराम मुंढे यांच्यासारख्या सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती केल्यास रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लागू शकतात, असेही त्यांनी म्हटले. एमआयडीसी, पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप त्यांनी केला. विविध विभागांमध्ये समन्वय नसल्यामुळे उद्योगांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे ठाकरे म्हणाले.

उद्योगमंत्र्यांनी चाकणची पाहणी करताना केवळ औपचारिक दौरा न करता प्रत्यक्ष परिस्थितीचा अनुभव घ्यावा. त्यांनी कामकाजाच्या दिवशी, कोणताही विशेष प्रोटोकॉल किंवा सायरन न वापरता परिसरात फिरावे, म्हणजे वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष लक्षात येतील, असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, पीएमआरडीएमध्ये फाईल मंजूर करण्यासाठी 'अंडर द टेबल' व्यवहार होत असल्याचा आरोपही ठाकरे यांनी केला. तसेच एमआयडीसीमध्ये प्लॉट घेण्यासाठी प्रति चौरस मीटर १,५०० रुपये द्यावे लागतात, असा आरोप त्यांनी केला. या आरोपांबाबत संबंधित विभागांकडून अधिकृत स्पष्टीकरण अपेक्षित आहे.

उद्योगाचा वास की कचऱ्याचा?

चाकण एमआयडीसीतील कचरा, खड्डे आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवरून आदित्य ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरले. एमआयडीसी, पीएमआरडीए, पीडब्ल्यूडी आणि महामार्ग विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप करत, उद्योजकांना सुविधांअभावी स्थलांतराची वेळ येत असल्याचे त्यांनी म्हटले. उद्योगमंत्र्यांनी प्रत्यक्ष परिसरात फिरून परिस्थिती पाहावी, अशी मागणीही त्यांनी केली.

३५,३०० उद्योग बंद किंवा स्थलांतरित

खासदार राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला केंद्र सरकारने दिलेल्या उत्तराचा संदर्भ देत ठाकरे यांनी सांगितले की, महाराष्ट्रातून गेल्या पाच वर्षांत ३५,३०० उद्योग बंद झाले किंवा इतर राज्यांत स्थलांतरित झाले असल्याचे केंद्राने सांगितले आहे. उद्योगांच्या स्थलांतराचा परिणाम रोजगारावरही होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

तुकाराम मुंढेंची नियुक्ती करा!

चाकण एमआयडीसीतील खराब रस्ते, खड्डे, कचरा, वीज व पाण्याच्या प्रश्नांवरून आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली. प्रश्न सोडवण्यासाठी १४ जणांची समिती करण्याऐवजी तुकाराम मुंढे यांच्यासारख्या सक्षम सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली. उद्योगमंत्र्यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवून कामकाजाच्या दिवशी चाकणची पाहणी करावी, असेही त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या शौर्याला राष्ट्रीय सलाम!

४४ अधिकारी-अंमलदारांना राष्ट्रपती पदकांसह विविध सेवा पदके जाहीर

महाईन्यूज । पिंपरी-चिंचवड

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील अधिकारी व अंमलदारांच्या उत्कृष्ट आणि उल्लेखनीय सेवेला गौरविण्यात आले आहे. राष्ट्रपती पदक, अतिउत्कृष्ट सेवा पदक, उत्कृष्ट सेवा पदक आणि विशेष सेवा पदकांची घोषणा करण्यात आली असून, एकूण ४४ अधिकारी व अंमलदारांचा यात समावेश आहे.

पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलिस आयुक्त संजय आवटे आणि पोलिस उपायुक्त श्रेया वेडकर यांच्यासह २९ अधिकारी व अंमलदारांना अतिउत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे. तर १५ अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशेष सेवा पदक प्रदान करण्यात येणार आहे.

गुणवत्तापूर्ण व उल्लेखनीय सेवेसाठी पोलिस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. दीर्घकालीन, निष्ठावंत आणि उल्लेखनीय सेवेसाठी त्यांना हा मानाचा सन्मान मिळाला आहे.

उत्कृष्ट सेवा पदकासाठी पोलिस उपायुक्त श्रेया वेडकर, पोलिस निरीक्षक विनोद पाटील, सुहास आवाड, शिवशरण गावडे, संजय शिंदे, संतोष बिर्जे, आशीष ढाके यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, उपराष्ट्रपतींकडून मिळालेल्या पोलिस शौर्य पदकांचे वितरणही नुकतेच करण्यात आले. पोलिस आयुक्तालयातील शिवनेरी हॉल येथे झालेल्या समारंभात पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते पदकप्राप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेत विविध पदकांनी गौरव करण्यात आल्याने संपूर्ण पोलिस दलाचा गौरव वाढला आहे.

४४ पोलिसांचा पदकांनी गौरव

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील ४४ अधिकारी व अंमलदारांना विविध सेवा पदके जाहीर झाली आहेत. पोलिस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी यांना राष्ट्रपती पदक, तर २९ जणांना अतिउत्कृष्ट आणि १५ जणांना विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे. या सन्मानामुळे पोलिस दलाच्या शौर्य व उल्लेखनीय सेवेचा गौरव झाला आहे.

मोशी दुर्घटनेवर राजकारण नको; आत्मचिंतन करा : राजू दुर्गे

महाईन्यूज । पिंपरी-चिंचवड

मोशी कचरा डेपो परिसरात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला. या घटनेचे राजकीय भांडवल करण्याऐवजी मृतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देणे, दुर्घटनेची वस्तुनिष्ठ चौकशी करणे आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी भूमिका भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड जिल्हा मुख्य प्रवक्ते तथा माजी नगरसेवक राजाभाऊ दुर्गे यांनी व्यक्त केली.

दुर्गे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोशी दुर्घटना अत्यंत वेदनादायी असून मृतांच्या कुटुंबीयांचे दुःख शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. महापालिकेकडून मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, त्यासोबतच दुर्घटनेमागील नेमकी कारणे शोधण्यासाठी वस्तुनिष्ठ चौकशी होणे आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर चौकशीची मागणी करणे हा लोकशाहीतील प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र, पुराव्यांशिवाय भाजपचे स्थानिक नेतृत्व आणि आमदार महेश लांडगे यांचे वारंवार नाव घेऊन आरोप करणे आम्ही सहन करणार नाही, असा इशारा दुर्गे यांनी दिला.

आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधताना दुर्गे म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमध्ये वारंवार येऊन स्थानिक लोकप्रतिनिधींवर आरोप करण्याऐवजी ठोस पुरावे आणि अधिकृत कागदपत्रांसह भूमिका मांडावी. केवळ राजकीय वक्तव्यांच्या माध्यमातून एखाद्या लोकप्रतिनिधीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला तथ्यांच्या आधारे योग्य प्रत्युत्तर दिले जाईल.

> “मोशी दुर्घटनेतील मृतांना खरी श्रद्धांजली म्हणजे त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देणे, दुर्घटनेची निष्पक्ष चौकशी करणे, दोषींवर कारवाई करणे आणि भविष्यात अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे होय. “राजकारण करायचे असेल तर विकासाच्या मुद्द्यांवर करा; मात्र मृतांच्या दुःखावर राजकारण करू नका. शहराच्या स्थापनेपासून कचरा समस्येवर कोण-कोणत्या उपाययोजना केल्या याचे आत्मचिंतन करावे.”
>
> - राजू दुर्गे, मुख्य प्रवक्ते, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

‘शहर हे कोणाच्याही राजकीय प्रयोगाचे मैदान नाही’

पिंपरी-चिंचवड हे कोणत्याही एका व्यक्तीच्या राजकीय प्रयोगाचे मैदान नसून शहरातील प्रश्नांवर निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार जनतेचा आहे. शहरातील जनतेने भारतीय जनता पक्षाला सलग दुसऱ्यांदा सत्ता दिली असून, नागरिकांनी दिलेल्या जनादेशाचा आदर सर्वांनी करावा, असेही दुर्गे यांनी नमूद केले. आज पिंपरी-चिंचवडसमोर कचरा व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न उभा आहे. नागरिकांच्या आरोग्याशी निगडित या प्रश्नावर राजकीय श्रेयवाद करण्यापेक्षा विधायक चर्चा करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. प्रशासनाची जबाबदारी निश्चित करण्याबरोबरच कचरा व्यवस्थापनाची यंत्रणा अधिक सुरक्षित आणि सक्षम करण्यासाठी ठोस निर्णय घेतले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.

भूमिका

राष्ट्रीय महामार्गांच्या 'राइट ऑफ वे' क्षेत्रात नवीन ढाबे, हॉटेल्स, खाद्यपदार्थ विक्री केंद्रे तसेच अन्य व्यावसायिक बांधकामांना बंदी घालण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा केवळ अतिक्रमण हटविण्याचा आदेश नाही; तो महामार्गावरील मानवी जीवांच्या सुरक्षेला प्राधान्य देणारा महत्त्वाचा हस्तक्षेप आहे.

महामार्ग सुरक्षित हवेत, केवळ मोकळे नव्हे!

महाराष्ट्र सरकारनेही राष्ट्रीय महामार्गालगतची अनधिकृत बांधकामे ६० दिवसांत हटविण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयाची कठोर आणि पारदर्शक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

महामार्गांच्या कडेला उभे असलेले ढाबे, हॉटेल्स आणि खाद्यपदार्थांची दुकाने ही प्रवाशांसाठी सोयीची असली, तरी त्यांच्याभोवती होणारी अनियंत्रित वाहतूक आणि बेकायदेशीर पार्किंग अनेकदा अपघातांना आमंत्रण देते. ढाब्याबाहेर अवजड वाहने रस्त्याच्या कडेला उभी राहणे, अचानक मुख्य मार्गावर येणारी वाहने, अपुरी प्रकाशव्यवस्था आणि पादचाऱ्यांची वर्दळ यामुळे वेगाने धावणाऱ्या वाहनांसाठी धोका निर्माण होतो. राजस्थानातील फलोदी येथे ढाब्याबाहेर उभ्या असलेल्या ट्रकला धडकून १५ जणांचा झालेला मृत्यू ही या धोक्याची भीषण आठवण आहे.

'राइट ऑफ वे' ही संकल्पना केवळ रस्त्याच्या डांबरी भागापुरती मर्यादित नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूंची मोकळी जागा, नाले, भराव आणि भविष्यातील विस्तारासाठी राखीव क्षेत्र यांचाही त्यात समावेश होतो. या जागेवर अतिक्रमण झाल्यास केवळ रस्त्याची क्षमता कमी होत नाही, तर वाहतुकीच्या सुरक्षिततेवरही परिणाम होतो. त्यामुळे नियमबाह्य बांधकामांना आळा घालणे आवश्यक आहे.

मात्र, कारवाई करताना कायदेशीर व्यवसाय आणि बेकायदेशीर अतिक्रमण यांच्यात स्पष्ट फरक केला पाहिजे. नियमांचे पालन करणाऱ्या व्यावसायिकांना विनाकारण त्रास देणे योग्य ठरणार नाही. त्याचबरोबर केवळ नोटिसा देऊन किंवा काही दिवस कारवाई करून पुन्हा पूर्वस्थिती निर्माण होऊ नये. स्थानिक राजकीय हस्तक्षेप, भ्रष्टाचार आणि प्रशासनातील दुर्लक्ष यांना आळा घालणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे पर्यायी सुविधा. महामार्गांवरील ढाबे हटवताना ट्रकचालक आणि प्रवाशांसाठी सुरक्षित पार्किंग, विश्रांतीगृहे, स्वच्छतागृहे आणि अधिकृत खाद्यकेंद्रे उभारली पाहिजेत. थकलेल्या चालकाला विश्रांतीची सुविधा न मिळाल्यास डुलकीमुळे अपघात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अतिक्रमण हटविण्याबरोबरच नियोजनबद्ध सुविधा निर्माण करणे ही सरकारची जबाबदारी आहे.

महामार्ग म्हणजे केवळ वेगाने वाहने धावण्याचा मार्ग नव्हे, तर सुरक्षित प्रवासाची हमी देणारी सार्वजनिक व्यवस्था आहे. त्यामुळे ६० दिवसांची मोहीम कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरली पाहिजे. अतिक्रमणमुक्त महामार्ग, सुरक्षित पार्किंग आणि शिस्तबद्ध वाहतूक यांचा समन्वय साधला, तरच रस्ता सुरक्षा खऱ्या अर्थाने साध्य होईल.

प्रासंगिक »

एकीचे बळ

एका जंगलात अनेक पक्षी राहत होते. एकदा एका शिकाऱ्याने पक्ष्यांना पकडण्यासाठी जमिनीवर जाळे पसरले आणि त्यावर धान्य टाकले. काही पक्षी धान्याच्या लोभाने खाली उतरले आणि जाळ्यात अडकले. ते घाबरून फडफडू लागले.

तेव्हा त्यांच्या थव्याचा प्रमुख पक्षी म्हणाला, "घाबरू नका. आपण सर्वांनी एकाच वेळी पंख फडफडवून जाळ्यासह उडण्याचा प्रयत्न करूया." सर्व पक्ष्यांनी त्याचे म्हणणे ऐकले. त्यांनी एकजुटीने जोर लावला आणि जाळे उचलून आकाशात उडाले.

जवळच एका झाडावर उंदीर राहत होता. पक्ष्यांनी त्याच्याकडे जाऊन मदत मागितली. उंदराने आपल्या तीक्ष्ण दातांनी जाळे कुरतडण्यास सुरुवात केली. काही वेळात त्याने सर्व पक्ष्यांना मुक्त केले.

पक्ष्यांनी उंदराचे आभार मानले. प्रमुख पक्षी म्हणाला, "एकट्याने आपण संकटातून सुटू शकलो नसतो; पण एकीमुळे अशक्य वाटणारे कामही शक्य झाले."

त्या दिवसापासून सर्व पक्षी एकमेकांना मदत करून राहू लागले.

- तात्पर्य : **एकी आणि सहकार्याच्या बळाने मोठे संकटही दूर करता येते.**

रशिया-युक्रेन युद्धापासून पश्चिम आशियातील संघर्षापर्यंतच्या घटनांनी जागतिक ऊर्जा बाजाराला वारंवार हादरे दिले आहेत. तेल आणि वायूसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहण्याची किंमत किती मोठी असू शकते, याची जाणीव अनेक राष्ट्रांना झाली आहे.

युद्धाच्या धक्क्यांतून स्वच्छ ऊर्जेचा मार्ग

त्यामुळे ऊर्जा सुरक्षिततेचा विचार आता केवळ स्वस्त आणि मुबलक इंधनापुरता मर्यादित राहिलेला नाही; स्वदेशी आणि स्वच्छ ऊर्जेकडे वळणे हा त्याचा महत्त्वाचा भाग बनत आहे. या बदलाचे सर्वात ठळक उदाहरण म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी.

काही वर्षांपूर्वी ईव्ही हा मर्यादित ग्राहकांचा पर्याय मानला जात होता. आता मात्र अनेक देशांमध्ये त्यांचा बाजार वेगाने विस्तारत आहे. भारतातही इलेक्ट्रिक दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकींचा वापर वाढत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीतील चढ-उतार आणि प्रदूषणाची समस्या यामुळेही ग्राहक पर्यायी वाहतुकीचा विचार करू लागले आहेत. सौर ऊर्जेच्या क्षेत्रातील विस्तार अधिक आश्वासक आहे. चीन, अमेरिका, भारत, ब्राझील आणि जर्मनीसारख्या देशांनी मोठ्या प्रमाणावर सौर क्षमता उभारली आहे. भारतानेही सौर ऊर्जेला राष्ट्रीय ऊर्जा धोरणात महत्त्वाचे स्थान दिले असून, रूफटॉप सौर प्रकल्प आणि मोठ्या सौर उद्यानांचा विस्तार होत आहे.

वाऱ्यापासून वीज निर्मितीतही भारतासह अनेक देश गुंतवणूक वाढवत आहेत. मात्र, स्वच्छ ऊर्जेकडे वळणे हे केवळ युद्धामुळे निर्माण झालेले तात्कालिक पाऊल मानता येणार नाही. हवामानबदल, प्रदूषण, जीवाश्म इंधनाचे मर्यादित साठे आणि ऊर्जा आयातीवरील आर्थिक भार या दीर्घकालीन कारणांमुळेही हा बदल अपरिहार्य आहे. युद्धाने मात्र या प्रक्रियेला वेग दिला आहे.

भारतासाठी या परिस्थितीत मोठी संधी आहे. सूर्यप्रकाश आणि वाऱ्याची मुबलक उपलब्धता, वाढता ईव्ही बाजार आणि मोठी तरुण लोकसंख्या यांचा योग्य वापर केल्यास देश ऊर्जा आयातीवरील अवलंबित्व कमी करू शकतो. त्यासाठी सौर-पवन प्रकल्पांबरोबरच वीज साठवणूक, आधुनिक ग्रीड, बॅटरी निर्मिती आणि चार्जिंग पायाभूत सुविधा यांवरही भर द्यावा लागेल.

स्वच्छ ऊर्जेचा मार्ग सोपा नाही. जमीन, निधी, तंत्रज्ञान, ग्रीडची क्षमता आणि प्रकल्पांना मंजुरी यांसारखी अनेक आव्हाने आहेत. तरीही युद्धजन्य अस्थिरतेने जगाला एक स्पष्ट संदेश दिला आहे—ऊर्जा सुरक्षितता आणि स्वच्छ ऊर्जा या आता वेगळ्या संकल्पना राहिलेल्या नाहीत. भविष्यात ज्यांची ऊर्जा व्यवस्था स्वावलंबी, विविध आणि पर्यावरणपूरक असेल, तेच देश अधिक सुरक्षित आणि सक्षम ठरतील.

।। अभंगवाणी ।।

पराविया नारी माउलीसमान ।
मानिलिया धन काय वेचे ॥१॥

न करितां परनिंदा द्रव्य अभिलाष ।
काय तुमचें यास वेचे सांगा ॥ध्रु.॥

- संत तुकाराम

महाईन्यूज हे डिजिटल वृत्तपत्र **संस्थापक-संपादक श्री. अधिकराव दिवे-पाटील** यांनी छत्रपती शिवाजी महाराज गोल मंडई, गाळा क्र. ७९/८०, संत तुकारामनगर, पिंपरी, पुणे-४११०१८ येथे पुणे विभागीय कार्यालयामधून प्रसिद्ध केले आहे. एमएसएमई नोंदणी क्रमांक : MH-26-0158827. या वृत्तपत्रात डिजीटल स्वरूपात मुद्रीत केलेले लेख, बातम्या तसेच लेखनाशी किंवा विचारांशी संस्थापक-संपादक सहमत असतीलच असे नाही.
मुख्य कार्यकारी संपादक : वैष्णव जाधव | वृत्त संपादक : अविनाश आदक. (सर्व बातम्यांची, लेखांची व लेखनाची जबाबदारी यांची राहील.) विशेष सूचना : हा अंक कोणत्याही प्रकारच्या प्रिंटसाठी नाही. गौरवापर केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

‘२८ तारखेपर्यंत वाट पाहू, नंतर मुंबईकडे धडक!’

मनोज जरांगे पाटलांचे मराठा समाजाला अंतरवाली सराटीत जमण्याचे आवाहन

महाईन्यूज । जालना

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला विविध प्रलंबित प्रश्नांसाठी अंतरवाली सराटीत जमण्याचे आवाहन केले आहे. तब्येत ठीक नसल्याने रुग्णालयात उपचार घेत असतानाही नियोजित बैठकीसाठी त्यांनी तात्पुरता डिस्चार्ज घेतला. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी सरकार, सत्ताधारी नेते, विरोधक तसेच काही अभ्यासकांवर जोरदार टीका केली.

राजकीय पक्षांची बाजू घेणाऱ्या किंवा आंदोलनात विसंवाद निर्माण करणाऱ्या व्यक्तींना अंतरवाली सराटीत येऊ नये, असा इशारा जरांगे यांनी दिला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भूमिका मांडताना अभ्यासकांनी पक्षपातीपणा टाळावा. मुंबई आंदोलनावेळी जीआर योग्य असल्याचे सांगणारे काही अभ्यासक नंतर त्यातील त्रुटी दाखवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्रे देण्यास विलंब होत असल्याचा दावा करत, कुणबी किंवा हैदराबाद गॅझेटनुसार अर्ज केलेल्यांनी अर्जाच्या संपूर्ण तपशिलासह अंतरवाली सराटीत यावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रमाणपत्र मिळेपर्यंत मागे हटू नये, असेही त्यांनी सांगितले.

निवड होऊनही नियुक्त्या रखडलेल्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या पालकांनी अर्जासह अंतरवालीत यावे. नियुक्तीपत्र मिळेपर्यंत पाठपुरावा करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच ‘सारथी’ आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातील रखडलेले अर्ज, परतावे किंवा बंद झालेल्या योजनांशी संबंधित नागरिकांनीही आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी काही नेत्यांवर टीका केली. समाजांमध्ये संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन त्यांनी केले. तसेच २०२९ च्या पार्श्वभूमीवर आपण हिंदी शिकत असून भविष्यात पूर्ण हिंदीत बोलणार असल्याचे सांगत आपल्या आगामी राजकीय भूमिकेचे संकेतही त्यांनी दिले.

सरकारला २८ तारखेपर्यंतची मुदत

मराठा समाजाच्या प्रश्नांवरून सरकारवर टीका करताना जरांगे यांनी चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय शिरसाट यांच्यावरही निशाणा साधला. शिंदे-फडणवीस सरकारने काढलेल्या जीआरची अंमलबजावणी तसेच आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या आश्वासनाची पूर्तता झालेली नसल्याचा दावा त्यांनी केला. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची दिशा बदलून पुन्हा मुंबईकडे मोर्चा वळविण्याचा इशारा त्यांनी दिला.

आश्वासनांचे गाजर; रस्त्याऐवजी खड्डेच! खासदार शिंदेंचे ठिय्या आंदोलन

महाईन्यूज । सोलापूर

महापालिका प्रशासनाची टोलवाटोलवी आणि विकासकाच्या मनमानीमुळे जुळे सोलापूर परिसरातील ‘गणेश बिल्डर’ गृहप्रकल्पातील रहिवाशांचा रस्त्याचा प्रश्न चिघळला आहे. रस्त्याच्या प्रश्नावर वारंवार आश्वासने देऊनही प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही न झाल्याने संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. रहिवाशांच्या प्रश्नाला पाठिंबा देत खासदार प्रणिती शिंदे यांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात थेट रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले.

या भागातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. विशेषतः रस्त्याच्या प्रश्नावर नागरिकांनी यापूर्वीही आंदोलनाचा मार्ग स्वीकारला होता. मागील विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यावेळी प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर नागरिकांनी निर्णय मागे घेतला.

त्यानंतर जानेवारीमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत २०० हून अधिक मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकून प्रशासनाचा निषेध केला होता. आंदोलनाची दखल घेत महापालिकेच्या उपायुक्तांनी घटनास्थळी भेट देऊन रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर नागरिकांनी मतदान बहिष्कार मागे घेतला. मात्र, निवडणूक संपल्यानंतरही रस्त्याचा प्रश्न कायम राहिल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली.

“नागरिकांनी कष्टाच्या पैशातून घरे घेतली आहेत. बिल्डरची मनमानी आणि प्रशासनाची निष्क्रियता सहन केली जाणार नाही,” असे शिंदे यांनी सुनावले. रस्त्याचा विषय न्यायप्रविष्ट असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, प्रकरण न्यायप्रविष्ट असेल तर रस्त्यावर जेसीबीने खोदकाम कसे करण्यात आले? त्यासाठी परवानगी कोणी दिली? महापालिकेची यंत्रणा गप्प का राहिली? असे सवाल शिंदे यांनी उपस्थित केले.

रस्त्याचा प्रश्न निकाली निघेपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नसल्याची भूमिका शिंदे यांनी घेतली. आंदोलनस्थळी गर्दी वाढल्याने पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

रस्त्यावरच खोदकाम

नागरिकांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू असतानाच काही दिवसांपूर्वी एका खाजगी व्यक्तीने रस्त्यावरच खोदकाम केल्याने रहिवाशांची ये-जा आणखी अडचणीची झाली. रस्ता उपलब्ध नसताना त्यावर खोदकाम करण्यास परवानगी कोणी दिली, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. नागरी वस्तीतील करदात्या नागरिकांना हक्काचा रस्ता मिळत नसेल तर प्रशासनाच्या विकासाच्या दाव्यांचा उपयोग काय, असा संतप्त सवालही करण्यात आला.

खासदारांचा आक्रमक पवित्रा

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी रहिवाशांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर निषेध आंदोलन केले होते. या प्रश्नाची माहिती मिळाल्यानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी आंदोलनस्थळी जात नागरिकांची बाजू घेत महापालिका प्रशासनाला धारेवर धरले.

‘थोडी जरी लाज शिल्लक असेल तर माफी मागा’

वंदे मातरम् वादावर अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल; काँग्रेसने फेटाळले दावे

महाईन्यूज । नवी दिल्ली

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’ गायनावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार राजकीय वाद निर्माण झाला आहे. नवी दिल्लीतील इंदिरा भवन येथे ‘वंदे मातरम्’चे गायन सुरू असताना काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी ते थांबवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. काँग्रेसने मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे.



राजस्थानमधील चित्तौडगड येथे झालेल्या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या मुद्द्यावरून काँग्रेसवर जोरदार टीका केली. “वंदे मातरम् हे राष्ट्रगीत अर्धवट सोडण्याचा विचार कोणी कसा करू शकतो? थोडी जरी लाज शिल्लक असेल तर काँग्रेसने देशाची माफी मागावी,” अशा शब्दांत शाह यांनी काँग्रेसला लक्ष्य केले.

काँग्रेस मुख्यालयातील कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’ गायन सुरू असताना सोनिया गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षांना ते थांबवण्यास सांगितल्याचा दावा अमित शाह यांनी केला. या प्रकारामुळे देशातील जनतेच्या भावना दुखावल्याचे सांगत काँग्रेसवर टीका केली.

सोनिया गांधी यांनी गायन थांबवण्यास सांगितल्याचा दावा चुकीचा असल्याचे सांगताना रमेश यांनी, काँग्रेस अध्यक्ष बराच वेळ उभे असल्याने सोनिया गांधी त्यांच्या बसण्यासाठी खुर्ची आणण्यास सांगत असल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यामुळे ‘वंदे मातरम्’वरून सुरू झालेला राजकीय वाद आणखी तीव्र झाला आहे.

काँग्रेसचे आरोप फेटाळले

दरम्यान, काँग्रेसने भाजपचे आरोप स्पष्टपणे फेटाळले आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी इंदिरा भवनमधील कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’चे पूर्ण गायन झाले असून ते थांबवण्याचा कोणताही प्रयत्न झाला नसल्याचे स्पष्ट केले.

भाजपचा ‘अपमान’ केल्याचा आरोप

भाजप नेत्यांनी काँग्रेसवर ‘वंदे मातरम्’चा अपमान केल्याचा आरोप केला आहे. व्होट बँकेच्या राजकारणासाठी काँग्रेसने राष्ट्रीय गीताचा अवमान केल्याची टीका भाजपकडून करण्यात आली. भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी आणि पक्षाचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला.

सुपारी आयातीच्या नावाखाली कस्टम ड्युटीचा घोटाळा उघड; ९ जणांना अटक

महाईन्यूज । नवी दिल्ली

दक्षिण-पूर्व आशियातून सुपारी आयात करून ती बांगलादेशातून आल्याचे दाखवत कस्टम ड्युटीमध्ये सवलत मिळवण्याचा कथित मोठा गैरप्रकार महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) उघडकीस आणला आहे. या प्रकरणात नऊ जणांना अटक करण्यात आली असून, सरकारला २,५०० कोटी रुपयांहून अधिक संभाव्य महसूल नुकसान झाल्याचे तपासातून समोर आले आहे.

इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया आणि इतर दक्षिण-पूर्व आशियाई देशांतून सुपारी आणून तिचा उगम बांगलादेश असल्याचे कथितरीत्या दाखवण्यात येत होते. बांगलादेशातून पात्र आयातीला SAFTA अंतर्गत कस्टम ड्युटीमध्ये सवलत मिळत असल्याचा फायदा घेण्यासाठी हा प्रकार केल्याचा DRIचा आरोप आहे.

या कारवाईदरम्यान कोलकाता आणि विशाखापट्टणम येथील आयातदार, कस्टम ब्रोकर आणि आयईसीधारकांशी संबंधित ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यात सुमारे ७५ लाख रुपयांची रोकड आणि १६० मेट्रिक टन सुपारीची खेप जप्त करण्यात आली. संबंधित कस्टम ब्रोकरचा परवानाही निलंबित करण्यात आला आहे.

DRIच्या तपासानुसार, सुपारी बांगलादेशमार्गे भारतात आणून तिचे कंटेनर आणि पॅकिंग बदलले जात होते. त्यानंतर ती बांगलादेशी माल असल्याचे दाखवून SAFTA सवलतीचा लाभ घेतला जात असल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, या नेटवर्कमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेतला जात आहे.

सरकारच्या महसुलाला मोठा फटका, देशातील सुपारी उत्पादकांवरही परिणाम

दरम्यान, आरोपींनी लढवलेल्या या युक्तीमुळे कस्टम ड्युटी टाळली जायची आणि सरकारचे जवळपास २५०० कोटींहून अधिक संभाव्य नुकसान झाले असते हे DRI तपासात पुढे आले. त्याशिवाय देशातील कायदेशीर सुपारी व्यवसाय आणि स्थानिक उत्पादकांवर परिणाम होत असल्याचे म्हटले आहे. बेकायदा किंवा कमी शुल्कात आयात झालेली सुपारी बाजारात तुलनेने कमी किमतीत उपलब्ध झाल्यास देशातील उत्पादक आणि कायदेशीर आयातदारांसमोर स्पर्धेचे आव्हान निर्माण होऊ शकते. DRI च्या २०२४-२५ च्या रिपोर्टमध्येही सुपारीच्या बेकायदा आयातीची अनेक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. त्या आर्थिक वर्षात DRI ने विविध कारवायांमध्ये ४,६१३ मेट्रिक टन सुपारी जप्त केली असून तिची किंमत सुमारे २३४ कोटी असल्याचे अधिकृत रिपोर्टमध्ये नमूद आहे.

१०० टक्के कस्टम ड्युटीपासून वाचण्याची लढवली शक्कल

भारतामध्ये सुपारीच्या आयातीवर १०० टक्के बेसिक कस्टम ड्युटी लागू होते. मात्र SAFTA अंतर्गत पात्र देशांकडून होणाऱ्या काही आयातींना नियमांनुसार कस्टम ड्युटीमध्ये सवलत मिळू शकते. बांगलादेशातून येणाऱ्या सुपारीलाही या व्यवस्थेचा लाभ मिळतो. याच सवलतीचा गैरवापर केल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला आहे. काही टोळ्या या सवलतीचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर करत असल्याची गुप्त माहिती डीआरआयला मिळाली होती. आरोपी इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया आणि इतर आशियाई देशांमधून सुपारी खरेदी करत होते. मात्र भारतात आयात करताना ही सुपारी बांगलादेशची असल्याचं दाखवत होते.

बांगलादेशच्या मार्गे भारतात आणली जायची सुपारी

या तपासात DRIने कोलकाता आणि विशाखापत्तनम येथे विविध ठिकाणी छापेमारी केली. आयातदार, कस्टम ब्रोकर आणि IEC धारकांशी संबंधित ठिकाणी एकाच वेळी शोधमोहीम राबवण्यात आली. या कारवाईत सुमारे ७५ लाखांची रोकड जप्त करण्यात आली. याशिवाय जवळपास १६० मेट्रिक टन सुपारीची खेपही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात बांगलादेशी अधिकाऱ्यांकडून कथितरीत्या SAFTA CERTIFICATE OF ORIGIN मिळवण्यात आले. या प्रमाणपत्रांच्या आधारे भारतीय आयातदारांना कस्टम ड्युटीमध्ये सवलत मिळत होती असा DRIचा आरोप आहे.

पूजाचा ग्लॅमरस जलवा

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत तिच्या अभिनयासोबतच स्टायलिश अंदाजासाठीही ओळखली जाते. नुकतीच पूजा सावंत ‘फिल्मफेअर पुरस्कार मराठी २०२६’च्या रेड कार्पेटवर झळकली. यावेळी तिच्या ग्लॅमरस लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. लाल रंगाच्या आउटफिटमध्ये पूजा अतिशय आकर्षक दिसत होती. तिच्या या लूकचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ‘फिल्मफेअर पुरस्कार मराठी २०२६’ हा दिमाखदार सोहळा ६ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबईतील हॉटेल सहारा स्टार येथे पार पडला. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक लोकप्रिय कलाकारांनी या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यासोबतच बॉलिवूडमधील काही दिग्गज कलाकारांचीही या सोहळ्याला उपस्थिती होती. त्यामुळे यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याची विशेष चर्चा पाहायला मिळाली. या पुरस्कार सोहळ्यासाठी पूजा सावंतने खास ग्लॅमरस लूक निवडला होता. तिने लाल रंगाचा ऑफ-शोल्डर टॉप आणि त्याला मॅचिंग स्कर्ट परिधान केला होता. या आउटफिटमुळे तिचा रेड कार्पेट लूक उठून दिसत होता. लाल रंगासोबत पूजाने हिऱ्यांचे नाजूक दागिने परिधान केले होते. या दागिन्यांमुळे तिच्या लूकला आणखी सुंदर आणि एलिगंट टच मिळाला.

एरिकाचा नवा अवतार

सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री एरिका फर्नांडिस एका नव्या अवतारात प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी परत आली आहे. ‘कसौटी जिंदगी की’ आणि ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून घरोघरी ओळख निर्माण केल्यानंतर, एरिका सध्या तिच्या ‘108 बेस हॉस्पिटल उरी’ या नवीन शोमुळे चर्चेत आहे. ज्यामध्ये एरिका एका पूर्णपणे वेगळ्या शैलीत दिसत आहे. या शोमध्ये ती ‘डॉक्टर मेजर नैना’ यांची दमदार भूमिका साकारत आहे. अलीकडेच, IANS सोबतच्या संभाषणादरम्यान, एरिका फर्नांडिसने तिच्या अभिनय आणि कामाच्या पद्धतीबद्दल मनमोकळेपणाने सांगितले. तिने स्पष्ट केले की, काम करताना पात्र हे कलाकारासाठी सर्वोच्च प्राधान्य असले तरी, शूटिंग संपल्यानंतर आपल्या सामान्य जीवनात परतणे देखील खूप महत्त्वाचे आहे. एरिका म्हणाली की, तिच्यासाठी भूमिकेत शिरणे आणि त्यातून बाहेर पडणे फार कठीण नाही. सेटवर पोहोचताच ती स्वतःला पूर्णपणे भूमिकेत झोकून देते, पण कॅमेरे बंद होताच ती तिच्या खऱ्या आयुष्यात परत येते. डॉक्टर मेजर नैना यांचे पात्र पडद्यावर अचूकपणे साकारण्यासाठी, एरिकाने सुमारे एक महिना विविध वैद्यकीय व्हिडिओ आणि शो पाहिले.

आवारापनचा धुमाकूळ

बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांची चर्चा सुरू असताना इम्रान हाश्मीच्या बहुप्रतिक्षित आवारापन-२ ने प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘आवारापन’ हा चित्रपट आणि त्यातील गाणी आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. त्यामुळे तब्बल अनेक वर्षांनंतर, या चित्रपटाचा दुसरा भाग येत असल्याने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘आवारापन’मध्ये इम्रान हाश्मीने साकारलेली शिवम पंडितची भूमिका विशेष गाजली होती. या भूमिकेतील त्याचा भावनिक अंदाज आणि चित्रपटातील दमदार संगीतामुळे ‘आवारापन’ला कल्ट क्लासिकचा दर्जा मिळाला. आता ‘आवारापन-२’ची धुरा दिग्दर्शक नितीन कक्कर यांनी सांभाळली असून, दिशा पटानी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या नव्या जोडीला पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. चित्रपटाच्या बुकिंगला मिळणारा प्रतिसाद त्याची लोकप्रियता अधोरेखित करत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, १२ ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत देशातील प्रमुख मल्टिप्लेक्स साखळ्यांमध्ये तब्बल ३५ हजार तिकिटांची विक्री झाली होती. ॲडव्हान्स बुकिंग पूर्ण होईपर्यंत हा आकडा एक लाखांच्या आसपास पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी ‘तेरे इश्क में’च्या सुमारे ७५ हजार तिकिटांच्या प्री-सेल्सची चर्चा झाली होती. त्यामुळे ‘आवारापन-२’ची आगाऊ विक्री मोठी ठरण्याची शक्यता आहे. या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे पहिल्या दिवसाच्या कमाईबाबतही मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. ट्रेड विश्लेषकांच्या अंदाजानुसार, ‘आवारापन-२’ पहिल्याच दिवशी १५ ते २० कोटी रुपयांची कमाई करू शकतो. तसेच पहिल्या तीन दिवसांत ८० कोटींचा टप्पा गाठण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, चित्रपटाला स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीचा मोठा फायदा मिळणार आहे. त्याच काळात सनी देओलच्या चित्रपटाशी होणारी बॉक्स ऑफिसवरील चुरसही चर्चेचा विषय ठरत आहे. २००७ मध्ये ‘आवारापन’ आणि ‘अपने’ आमनेसामने आले होते. त्यामुळे जवळपास १९ वर्षांनंतर इम्रान हाश्मी आणि सनी देओल यांच्या चित्रपटांमध्ये पुन्हा एकदा स्पर्धा पाहायला मिळणार आहे. एकूणच, इम्रान हाश्मीची लोकप्रियता, ‘आवारापन’ची जुनी क्रेझ, नवी स्टारकास्ट आणि दमदार ॲडव्हान्स बुकिंग पाहता ‘आवारापन-२’कडून बॉक्स ऑफिसवर मोठ्या कामगिरीची अपेक्षा केली जात आहे. आता प्रेक्षकांचा हा उत्साह प्रत्यक्ष कमाईत किती रूपांतरित होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पडिक्कलने श्रीलंकेविरुद्ध रचला इतिहास

द्रविड-पुजाराच्या क्लबमध्ये देवदत्त पडिक्कलची एंट्री; १५० धावांचा टप्पाही पार

महाईन्यूज । नवी दिल्ली

गॉलच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय फलंदाज देवदत्त पडिक्कलने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिलेवहिले शतक झळकावले. पण तो एवढ्यावरच थांबला नाही; सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने १५० धावांचा टप्पाही पार केला.

भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज देवदत्त पडिक्कलने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत आपली छाप पाडली. दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडलेल्या साई सुदर्शनच्या जागी पडिक्कलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली आणि त्याने या संधीचे सोने केले.'

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे पहिल्या आणि दुसऱ्या सत्राचा खेळ होऊ शकला नाही. अखेर तब्बल ४ तास ३० मिनिटांच्या विलंबाने खेळ सुरू झाला आणि त्यानंतर वेळेचे नवे नियोजन करण्यात आले.

याआधी पडिक्कलने भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या एका विक्रमाचीही बरोबरी केली होती. २१ व्या शतकात भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना कसोटी शतक झळकावणारा तो दुसरा डावखुरा फलंदाज बनला आहे. यापूर्वी सौरव गांगुलीने २००२ मध्ये दिल्लीत झिम्बाब्वेविरुद्ध १३६ धावांची खेळी करत हा पराक्रम केला होता. भारतासाठी ३ री वर फलंदाजी करताना कसोटी शतक ठोकणाऱ्या डावखुऱ्या फलंदाजांमध्ये विनोद कांबळी आघाडीवर असून त्यांच्या नावावर ४ शतके आहेत. सौरव गांगुली यांच्या नावावर ३ शतके आहेत. तर सलीम दुराणी, बापू नाडकर्णी, अजित वाडेकर, एकनाथ सोलकर, सुरिंदर अमरनाथ आणि आता देवदत्त पडिक्कल या सर्वांच्या नावावर प्रत्येकी १ शतक जमा आहे.

पडिक्कलने ऋषभ पंतसोबत ११३ चेंडूंत ७१ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर पहिल्या दिवशी 'रिटायर्ड हर्ट' होऊन ड्रेसिंग रूममध्ये परतलेल्या के. एल. राहुलसोबत त्याने भारतीय डाव पुढे नेला. पंतला चांगल्या सुवाताचा मोठा फायदा उठवता आला नाही आणि तो ६२ चेंडूंत ३९ धावा करून एका खराब फटक्यावर बाद झाला. के. एल. राहुलचे शतक अवघ्या काही धावांनी हुकले; तो १७५ चेंडूंत ८२ धावा करून तंबूत परतला. पहिल्या दिवशी कर्णधार शुभमन गिल (१६ धावा) स्वस्तात बाद झाला होता, तर यशस्वी जयस्वाल (३२ धावा) उत्तम सुरुवात मिळूनही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशीचे पहिले सत्र पावसामुळे वाहून गेले. सततच्या पावसामुळे दुसरे सत्रही उशिरा सुरू झाले आणि खेळपट्टीतील ओलसरपणाचा श्रीलंकेच्या गोलंदाजांनी पूर्ण फायदा घेतला. कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतलेला धाडसी निर्णय भारतीय फलंदाजांनी मैदानात उतरून पूर्णपणे सार्थ ठरवला. सलामीला आलेल्या यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी भारताच्या डावाची सुरुवात आश्वासक केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी रचली.

पडिक्कलचे द्विशतक हुकले

पडिक्कलने पहिल्या दिवशी शतक ठोकले होते, जे त्याचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलेच शतक ठरले. दुसऱ्या दिवशीही त्याने आपली सुरेख फलंदाजी सुरू ठेवत १५० धावांचा टप्पा पार केला. यादरम्यान त्याने राहुल द्रविड आणि चेतेश्वर पुजारा यांच्या कामगिरीशी बरोबरी साधली. श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १५० हून अधिक धावा करणारा पडिक्कल हा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.मात्र, देवदत्त पडिक्कलच्या रूपाने भारताला पाचवा धक्का बसला. प्रभात जयसूर्याने त्याला बाद केले. पडिक्कलने २३० चेंडूंत १५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १६७ धावांची दमदार खेळी केली.

ऑस्ट्रेलियाला धूळ चारत बांगलादेशने भारत-पाकिस्तानचा विक्रमही मोडला

महाईन्यूज । नवी दिल्ली

बांगलादेश संघाने रविवारी पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा तब्बल ९ गडी राखून पराभव करत नवा इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलियन भूमीवर बांगलादेशचा हा पहिलावहिला कसोटी विजय ठरला आहे. बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला कसोटीत पराभूत करण्याची ही दुसरी वेळ आहे.

सामन्याच्या चौथ्या दिवशी डार्विनच्या मारारा क्रिकेट ग्राऊंडवर ऑस्ट्रेलियाने बांगलादेशसमोर विजयासाठी अवघ्या ५७ धावांचे किरकोळ आव्हान ठेवले होते. हे आव्हान बांगलादेशने १४.२ षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात सहज पार केले. चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २८४ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरॉन ग्रीनने १०४ धावांची शतकी खेळी केली, तर बांगलादेशकडून मेहदी हसन मिराजने ६६ धावा देत ५ बळी टिपले.तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या १९८ धावांत गुंडाळण्यात बांगलादेशला यश आले होते. त्यात हसन महमूदने ६ बळी घेतले होते. प्रत्युत्तरादाखल बांगलादेशने पहिल्या डावात ४२६ धावांचा डोंगर उभारून तब्बल २२८ धावांची भक्कम आघाडी घेतली. याच भक्कम आघाडीच्या जोरावर बांगलादेशने ऑस्ट्रेलियावर सुरुवातीपासूनच दबाव कायम ठेवला.

ऑस्ट्रेलियन भूमीवर सर्वात जलद कसोटी विजय नोंदवणारा बांगलादेश आता पहिला आशियाई संघ बनला आहे. बांगलादेशने अवघ्या तिसऱ्या कसोटी सामन्यातच ऑस्ट्रेलियात विजयाची नोंद केली. याउलट, भारताला ऑस्ट्रेलियन भूमीवर पहिला विजय मिळवण्यासाठी १२ कसोटी सामने वाट पाहावी लागली होती, तर पाकिस्तानने ७ व्या कसोटीत विजयाचे खाते खोलले होते. श्रीलंका संघाने ऑस्ट्रेलियात १५ कसोटी सामने खेळले असले, तरी त्यांना अजूनही तेथे एकाही विजयाची नोंद करता आलेली नाही. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाने गेल्या ३१ वर्षांत घरच्या मैदानावर भारताव्यतिरिक्त इतर कोणत्याही आशियाई संघाविरुद्ध कसोटी सामना गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे.

भारत आणि पाकिस्तानचा मोठा विक्रमही मोडीत

ऑस्ट्रेलियात गड्यांच्या (WICKETS) आधाराने सर्वात मोठा विजय मिळवणारा बांगलादेश आता आशियातील अव्वल संघ ठरला आहे. या बाबतीत बांगलादेशने भारत आणि पाकिस्तानचा विक्रमही मोडीत काढला आहे. भारतीय क्रिकेट संघाटने २०२० मध्ये मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाला ८ गडी राखून नमवले होते. तर पाकिस्तानच्या संघाने १९७७ मध्ये सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून पराभव केला होता. बांगलादेशचा गड्यांच्या फरकाने हा दुसरा सर्वात मोठा कसोटी विजय आहे. यापूर्वी २०२४ मध्ये रावलपिंडी येथे बांगलादेशने पाकिस्तानविरुद्ध १० गडी राखून ऐतिहासिक विजय मिळवला होता.

स्मार्ट PCMC SMART CITY

महाईन्यूज™

ePaper

epaper.mahaenews.com

। सोमवार ।

दि. 17 ऑगस्ट 2026 ।

पिंपरी-चिंचवड, मावळ आवृत्ती

महाईन्यूज ।
पिंपरी-चिंचवड

संत तुकाराम नगरमध्ये भव्य तिरंगा रॅली

यशवंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली आयोजन; महिला, युवक, कामगारांसह ज्येष्ठ नागरिकांचीही लक्षणीय उपस्थिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार संत तुकाराम नगर मध्ये (दि.१५) रोजी भव्य तिरंगा रॅली राष्ट्रीय श्रमिक आघाडी, भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर आणि संत तुकाराम नगर सहकारी गृहरचना संस्था मर्यादितच्या वतीने राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वात काढण्यात आली. या रॅलीला भोसरी मतदारसंघाचे आमदार महेशदादा लांडगे, विधान परिषद आमदार अमित गोरखे, शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, सदाशिव खाडे, पक्षनेते प्रशांत शितोळे, अजीज भाई शेख आधी मान्यवर उपस्थित होते. रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

हजारोंच्या सहभागाने तिरंगा रॅली

संत तुकाराम नगर येथे यशवंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. राष्ट्रीय श्रमिक आघाडी, भाजप पिंपरी-चिंचवड शहर आणि संत तुकाराम नगर सहकारी गृहरचना संस्थेच्या वतीने आयोजित रॅलीत महिला, युवक, कामगारांसह हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. हातात तिरंगा घेऊन नागरिकांनी देशभक्तीचा संदेश दिला. आमदार महेश लांडगे, अमित गोरखे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

संत तुकाराम नगर येथील राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या कार्यालयापासून रॅलीला सुरुवात झाली. रॅली पंचशील बुद्ध विहार मार्गे संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन, मैत्री चौक, जिरे टोपी चौक मार्गे, महेश नगर, डी. वाय पाटील हॉस्पिटल, वायसीएम हॉस्पिटल मार्गे आचार्य अत्रे सभागृह, वल्लभ नगर, हुतात्मा चौक मार्गे साईबाबा मंदिर, शनी मंदिर चौक मार्गे रॅलीचे श्रमिक आघाडीचे कार्यालय येथे सभेत रूपांतर झाले.

यावेळी आमदार अमित गोरखे म्हणाले की, देशभक्तिचा उत्साह आणि भारतमातेविषयीचे प्रेम व्यक्त करत कामगार नेते तथा भाजपाचे नेते यशवंतजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने नागरिकांनी हातात तिरंगा घेत रॅलीमध्ये सहभाग नोंदवला. यशवंत भोसले हे सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. मात्र, भारतमातेविषयी असलेले त्यांचे प्रेम आणि देशभक्तीची भावना या तिरंगा रॅलीतून प्रकर्षाने दिसून आली. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत नागरिकांचा मोठा जनसमुदाय सहभागी झाला. रॅलीमध्ये विशेषतः महिलांचा सहभाग लक्षवेधी ठरला. वयाची तमा न बाळगता अनेक ज्येष्ठ महिलांनीही तब्बल पाच ते सहा किलोमीटर पायी चालत या रॅलीत सहभाग घेतला. यशवंत भोसले यांच्यावरील विश्वास आणि देशाविषयी असलेल्या प्रेमातून नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रॅलीत सहभागी होत देशभक्तिचा संदेश दिला.

कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी सांगितले की,देशाच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर, राष्ट्रीय श्रमिक आघाडी, संत तुकाराम नगर सहकारी गृह रचना संस्था तसेच स्थानिक मंडळे आणि विविध कार्यकर्त्यांच्या सहकार्याने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने महिला, युवक, कामगार, श्रमिक आणि स्थानिक नागरिक रॅलीमध्ये सहभागी झाले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण नव्या पिढीला व्हावे, त्याग आणि बलिदानाची जाणीव तरुणांमध्ये निर्माण व्हावी, या उद्देशाने देशभर तिरंगा रॅलीचे आयोजन केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन जनतेने मोठ्या उत्साहाने स्वीकारले असून, या उपक्रमामुळे नागरिकांच्या मनात पुन्हा एकदा देशप्रेमाची भावना जागृत झाली आहे.

सभेच्या ठिकाणी उपस्थितांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत देशाच्या एकता, अखंडता आणि संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्याचा संदेश दिला. यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या भव्य रॅलीचे उपस्थित नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांनी यशवंतभाऊ भोसले यांचे आभार मानत देशभक्तीच्या या उपक्रमात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या तिरंगा रॅलीमुळे परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. रॅलीला पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

या तिरंगा रॅलीचे संयोजन मंडल अध्यक्ष मंगेशजी धाडगे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली थोरात, नंदू आप्पा कदम, किरण सुवर्ण, जयदेव अक्कलकोटे, मुन्ना बाविस्कर, उद्योजक दीपक शेठ पाटील, दिनेश पाटील, राहुल शितोळे, दत्ता गायकवाड, अमोल घोरपडे, राहुल खाडे, संतोष दुबे, विजय दळवी, मनिष अमोलिक, प्रभजोत सिंगहंस आदींनी केले.

शहरामध्ये १८ ऑगस्टला ‘जनआक्रोश महामोर्चा’

अनुसूचित जातीतील ५८ जातींचा सहभाग; चिंचवड स्टेशन ते निगडी तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा

महाईन्यूज । पिंपरी- चिंचवड

अनुसूचित जातीतील आरक्षणाचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा आणि आरक्षणाचा न्याय्य वाटा सर्व घटकांना मिळावा, या मागणीसाठी आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ १८ ऑगस्ट रोजी पिंपरी-चिंचवडमध्ये ‘जनआक्रोश महामोर्चा’ काढण्यात येणार आहे. आरक्षण उपवर्गीकरण समर्थन समितीच्या वतीने आयोजित या महामोर्चात अनुसूचित जातीतील ५८ जातींचे प्रतिनिधी सहभागी होणार असून, मातंग समाजातील विविध नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.

आरक्षणाचा लाभ समाजातील सर्व घटकांपर्यंत समान पद्धतीने पोहोचणे आवश्यक आहे. काही घटकांना आरक्षणाचा अपेक्षित लाभ मिळत नसल्याने त्यांच्यापर्यंत हा लाभ पोहोचविण्यासाठी उपवर्गीकरण आवश्यक असल्याची भूमिका समितीने मांडली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांनुसार समाजातील प्रत्येक घटकाला विकासाची समान संधी मिळणे गरजेचे असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

उपवर्गीकरणाला काही संघटनांकडून विरोध होत असला, तरी आरक्षण काढून घेणे हा त्यामागील उद्देश नाही. आरक्षणाचा लाभ अधिक गरजू आणि वंचित घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, हा उपवर्गीकरणाचा हेतू असल्याचे समितीने सांगितले.

आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ काढण्यात येणाऱ्या या महामोर्चाला वाल्मिकी समाज, वडार समाज आणि मादिगा समाजानेही पाठिंबा दर्शविला आहे. या समाजांचे नेते व प्रतिनिधी पत्रकार परिषदेला उपस्थित होते. तसेच सामाजिक नेते मारुती पंद्री, ॲड. सुशील मंचरकर आणि भारत विटकर यांचीही यावेळी उपस्थिती होती. विविध समाजघटकांच्या पाठिंब्यामुळे महामोर्चाला व्यापक स्वरूप प्राप्त होत असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.

महाराष्ट्र सरकारने आरक्षण उपवर्गीकरणाबाबत लवकर निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी, अशी प्रमुख मागणी महामोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. अनुसूचित जातीतील ५८ जातींच्या प्रतिनिधींचा या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे समितीने सांगितले. तसेच महाराष्ट्रातील मातंग समाजातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्तेही महामोर्चात सहभागी होणार आहेत.

मंगळवार, १८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता चिंचवड स्टेशन येथील आद्यक्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारकापासून महामोर्चाला सुरुवात होणार आहे. तेथून मोर्चा निगडीच्या दिशेने रवाना होऊन निगडी तहसील कार्यालयासमोर त्याची सांगता होणार आहे.

आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय तातडीने घेऊन त्याचा लाभ अनुसूचित जातीतील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा, अशी मागणी सरकारकडे करण्यात येणार आहे. महामोर्चात अनुसूचित जातीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आरक्षण उपवर्गीकरण समर्थन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

या संदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेला आमदार अमित गोरखे, बापू घोलप, भाऊसाहेब आडागळे, संदिपान झोंबाडे, अनिल सौंदडे, ॲड. सुशील मंचरकर (वाल्मिकी समाज) नेताजी शिंदे, गणेश लोंढे, गणेश अवघडे, भारत विटकर (वडार समाज)मारुती पंदरी(मादिगासमाज)मनोज तोरडमल, मयूर जाधव, संदीप जाधव, चंद्रकांत लोंढे, मारुती जाधव, अविनाश शिंदे, बाबासाहेब रसाळ, बाबासाहेब पाटोळे, अरुण जोगदंड, संजय ससाने, नितीन घोलप, सुनील भिसे, सुरज कांबळे, आशाताई बापू वाघमारे, कृष्णा साबळे, शहाणे भानुदास नेटके, भगवान शिंदे, युवराज दाखले, सुरेश जोगदंड, शिवाजी साळवे, सतीश भवाळ, अविनाश लोणारी, संजय एडके, राजू आवळे, विठ्ठल झिंजुर्डे, नाना कांबळे, भाऊ कसबे, मारुती सोनटक्के, सागर कापसे, प्रसाद केसरे, स्वप्नील वाघमारे, मयूर घोलप, शंकर खवळे, ऋषी वाघमारे, शिवाजी खडसे, सुरज कांबळे, महादेव आडागळे, योगेश लोंढे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिनानिमित्त निखिल बोऱ्हाडे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाला मानवंदना

महाईन्यूज । पिंपरी- चिंचवड

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात विविध ठिकाणी स्वातंत्र्यदिन उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. क प्रभाग (विजयदुर्ग) क्षेत्रीय कार्यालय, भोसरी येथे आयोजित ध्वजारोहण समारंभास पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक २ चे नगरसेवक तथा ‘क’ प्रभाग (विजयदुर्ग) क्षेत्रीय कार्यालयाचे सभापती निखिल बोऱ्हाडे उपस्थित होते. यावेळी त्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

> “स्वातंत्र्य आपल्याला मोठ्या संघर्षातून मिळाले आहे. या स्वातंत्र्याची मूल्ये जपत देशाच्या विकासात प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. एकजूट, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठेच्या भावनेतून विकसित भारताच्या निर्मितीत योगदान देऊया,”
>
> - **निखिल बोऱ्हाडे,** सभापती, ‘क’ प्रभाग (विजयदुर्ग) क्षेत्रीय कार्यालय.

राष्ट्रगीत व राष्ट्रीय गीताच्या सन्मानपूर्ण वातावरणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर MSF जवानांनी शिस्तबद्ध संचलन करत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. उपस्थित अधिकारी, कर्मचारी, मान्यवर आणि नागरिकांनी या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

यावेळी नगरसेवक निखिल बोऱ्हाडे यांनी उपस्थितांशी संवाद साधत स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व अधोरेखित केले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करून त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच लोकशाही, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचे जतन करत राष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाने आपले योगदान देण्याची गरज व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी, MSF जवान तसेच उपस्थित नागरिकांशी संवाद साधत सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत “स्वातंत्र्याची मूल्ये जपूया आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी एकजुटीने योगदान देऊया,” असा निर्धार यावेळी करण्यात आला.

सप्तर्षी फाउंडेशनचे २०वे होमिओपॅथी शिबिर

उपक्रमाला पाच वर्षे पूर्ण; शेकडो दिव्यांग बालक व त्यांच्या कुटुंबांना लाभ

महाईन्यूज । पिंपरी- चिंचवड

दिव्यांग बालकांना मोफत उपचार, समुपदेशन आणि आवश्यक शासकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सप्तर्षी फाउंडेशन आणि प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी यांच्या संयुक्त विद्यमाने २०वे मोफत होमिओपॅथी उपचार शिबिर ९ ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडले. या आरोग्य उपक्रमाला पाच वर्षे पूर्ण झाली असून, आतापर्यंत शेकडो दिव्यांग बालक व त्यांच्या कुटुंबांना त्याचा लाभ मिळाला आहे.

दिव्यांगत्व म्हणजे अपंगत्व नव्हे, तर वेगळ्या क्षमतेची ओळख आहे. योग्य उपचार, मार्गदर्शन आणि समाजाचा सकारात्मक दृष्टिकोन मिळाल्यास दिव्यांग बालके आत्मविश्वासाने व स्वावलंबी जीवन जगू शकतात, या विचारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शिबिरात वैद्यकीय उपचारांसोबत पालकांचे समुपदेशन, आजाराविषयी माहिती, दीर्घकालीन उपचारांचे मार्गदर्शन आणि मानसिक आधार देण्यात आला.

या उपक्रमाची सुरुवात १२ ऑगस्ट २०२१ रोजी झाली. कै. डॉ. प्रफुल्ल विजयकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तसेच होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हनिमॅन यांच्या प्रेरणेतून हे शिबिर आयोजित केले जाते. डॉ. विजयकर यांनी २००५ मध्ये विशेष मुलांसाठी महाबळेश्वर येथे चारिटेबल होमिओपॅथिक कॅम्प सुरू केला होता. त्यांची सेवा परंपरा पुढे नेण्यासाठी डॉ. रजत मालोकार यांनी विशेष पुढाकार घेतला. शिबिराचे उद्घाटन डॉ. रजत मालोकार यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष व नगरसेवक शत्रुघ्न उर्फ बापू काटे उपस्थित होते. त्यांनी सप्तर्षी फाउंडेशनच्या दिव्यांग बांधवांसाठी सुरू असलेल्या सातत्यपूर्ण कार्याचे कौतुक केले.

प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी दिव्यांग बालकांचे उपचार व समुपदेशन केले. यामध्ये डॉ. रजत मालोकार, डॉ. दीप्ती मालोकार, डॉ. शिवानी वासोया, डॉ. शीतल मकवाना, डॉ. मोहिनी सोनवणे, डॉ. रसिका वाडे, डॉ. सोनिया शिंदे, डॉ. सुधीर बुटके, डॉ. अक्षता प्रभू, डॉ. पूजा कलंत्री, डॉ. प्रतीक सोनवणे, डॉ. मोहिनी कडाव, डॉ. वृषाली, डॉ. अम्मातुला, डॉ. पंखुरी आणि डॉ. जय शहा यांचा समावेश होता. आरोग्य शिबिरासोबतच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने विशेष आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये २१ दिव्यांग बालकांनी सहभाग घेतला.

बौद्धिक दिव्यांगत्व, स्वमग्नता, सेरेब्रल पाल्सी आणि बहुविकलांगत्व असलेल्या बालकांना आधार कार्डसाठी बायोमेट्रिक अपडेट करताना अनेक अडचणी येतात. डोळ्यांचे स्कॅनिंग किंवा बोटांचे ठसे घेताना स्थिर बसणे शक्य नसल्याने प्रक्रिया अनेकदा अपूर्ण राहते. ही समस्या लक्षात घेऊन सप्तर्षी फाउंडेशनकडून विशेष आधार शिबिर राबविण्यात येत आहे. आधार कार्ड ही विविध शासकीय व अशासकीय सेवांसाठी आवश्यक कागदपत्रे असल्याने दिव्यांग व्यक्तींना ही सुविधा सुलभतेने मिळावी, यासाठी संस्थेकडून प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.

लवकरच 'डीजीअबिलिटी' आणि 'डीजीअबिलिटी कम्युनिटी' हे दोन ॲप उपलब्ध करून देण्यात येणार असून, देशातील सुमारे पाच कोटी दिव्यांग बांधवांना विविध सेवा अधिक सुलभतेने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती नवसप्तर्षी इनोव्हेशन कंपनीचे संस्थापक मनोज बोरसे यांनी दिली.

शिबिरासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल पिंपरी-चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाउंडेशनच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोज बोरसे यांनी आभार मानले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी अनिकेत जगताप, वैष्णवी पाटील, समीक्षा मोरे, पुष्पक वंजारी, दीपक, दुर्गेश, टेकोन्सी सॉफ्टवेअरचे संस्थापक राहुल अहिरे यांच्यासह सतीश ढगे, मीनाक्षी ढगे, अंबिका कुलट, चंद्रिका सुतार, कुणाल पाटील, संतोष कांबळे, राजशेखर पाटील, विद्या पिल्ले, चिंतामणी जांभळे, मृण्मयी पाटील, पप्पू यादव, सुमित जाधव, वृषाली बोरसे आणि मनोज बोरसे यांनी परिश्रम घेतले.

शिबिरासाठी मीनाक्षी सतीश ढगे, पल्लवी पाटील, ॲड. विशाल जगदाळे, निसार मुलानी, दिलीप आवळे आणि योगेश पेटकर यांनी आर्थिक सहकार्य केले.

दिव्यांगांसाठी 'वन स्टॉप सोल्युशन'

कार्यक्रमात 'दिव्यांग बांधवांसाठी इंटिग्रेटेड वन स्टॉप सोल्युशन' या संकल्पनेअंतर्गत 'डीजीअबिलिटी' पोर्टलच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली. या पोर्टलद्वारे देशभरातील विविध शिबिरे व उपक्रमांची नोंदणी एका क्लिकवर करता येणार असून, दिव्यांगांसाठी आवश्यक शासकीय व खासगी सेवाही एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.

मोरया शिक्षण संस्थेच्या सर्व शाळांमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन जल्लोषात

महाईन्यूज । पिंपरी- चिंचवड

देशभक्तीच्या उत्साहपूर्ण वातावरणात मोरया शिक्षण संस्थेच्या सर्व शाळांमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे तथा माजी नौदल अधिकारी किरण गाडे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.

यानंतर नेहा शेटे यांनी सुमधुर आवाजात 'वंदे मातरम्' गीत सादर केले. राष्ट्रगीत, राज्यगीत व ध्वजगीतानंतर 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्'च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय प्रतिज्ञेसह अमली पदार्थविरोधी प्रतिज्ञा घेत अमली पदार्थांपासून दूर राहण्याचा संदेश दिला. शाळेच्या एमसीएफ व स्काऊट-गाईड पथकांनी उत्कृष्ट संचलन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली.

मोरया शिक्षण संस्थेच्या कार्यवाह, तहयात विश्वस्त व प्राचार्या सौ. इंद्रायणी माटे पिसोळकर यांनी प्रास्ताविक केले. स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारकांनी दिलेल्या बलिदानाची माहिती देत यंदा 'नागरी सजगता वर्ष' ही संकल्पना घेऊन विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पालक व विद्यार्थ्यांशी संवाद वाढविण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी 'पालक कट्टा ऑनलाइन' उपक्रम पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. यावेळी शाळेच्या डिजिटल पॅनल टीव्हीचे उद्घाटनही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. पाचवी ते सातवीच्या गटातील कथाकथन स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरलेल्या कुमारी सलोनी चोरघडे व शुभ्रा प्रभाळे यांनी कथासादरीकरण केले. आठवी ते नववीच्या गटातील इयत्ता नववी 'अ' व 'ब'च्या विद्यार्थ्यांनी समूहगीत सादर केले, तर पाचवी 'अ'च्या विद्यार्थ्यांनीही समूहगीताद्वारे उपस्थितांची दाद मिळवली. 'कचरा माझी जबाबदारी' या विषयावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यातून कचरा व्यवस्थापनाबाबत सामाजिक जाणीव जागृती करण्यात आली.

प्रमुख पाहुणे किरण गाडे यांनी शाळेतील शिस्त व सांस्कृतिक कार्यक्रमांचे कौतुक केले. देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने सजग नागरिक म्हणून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे, देशभक्तीची ज्योत मनामनात तेवत ठेवावी आणि नवभारताच्या निर्मितीचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी आंतरवर्गीय निबंध, समूहगीत व कथाकथन स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा तसेच इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत प्राविण्य मिळविलेल्या कुमार स्वरूप केशव शेळके यांचा प्रमाणपत्र व गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. गुणवंत शिक्षक हनुमंत हुचगोळ, कुमारी भार्गवी शिंदे, पद्मश्री दगडे व भाग्यश्री पंडित यांना मेडल देऊन गौरविण्यात आले. मोरया शिक्षण संस्थेचे अध्यक्ष स्वप्निल शेडगे यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून संस्थेचे व शाळेचे नाव मोठे करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाला पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष सौ. प्राजक्ता भंडारे, माता पालक संघाच्या सहसचिव सौ. सारिका काटे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष नवित झेंडे व पदाधिकारी, उपमुख्याध्यापक दिलीप कुमावत, पर्यवेक्षिका सौ. मैत्रेयी राजे यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चिती करा

प्रतिभा ग्रुपमध्ये परदेशी भाषा केंद्र सुरू करण्याची डॉ. दीपक शहा यांची घोषणा

महाईन्यूज । पिंपरी- चिंचवड

चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स अंतर्गत प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज, प्रतिभा ज्युनियर कॉलेज, प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज (सीबीएसई) व प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांचा 80 वा स्वातंत्र्यदिन महाराष्ट्र कर सल्लागार संघटनेचे माजी अध्यक्ष अनिल वखारिया व जागतिक शांतता राजदूत पवनकुमार पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहण करून उत्साहात साजरा करण्यात आला.

उपस्थितांनी समूहाने 'वंदे मातरम' व राष्ट्रगीताचे सादरीकरण करून 'भारत माता की जय'चा जयघोष दिला. श्री. वखारिया व श्री. पटेल यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्या हस्ते शाल व स्मृतीचिन्ह देऊन करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलच्या सुमारे 120 विद्यार्थ्यांच्या भव्य पथसंचलनाने झाली. सैनिकी वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी बँड पथकासमवेत सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. या पथसंचलनाचे संयोजन माजी सुभेदार रमेश वराडे, प्रशिक्षक कीर्ती मिसाळ व बँडमास्तर प्रसाद ग्रो यांनी केले.

व्यासपीठावर संस्थेच्या खजिनदार डॉ. भूपाली शहा, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया, एमबीए विभागाचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, डॉ. वनिता कुऱ्हाडे, डॉ. पौर्णिमा कदम, डॉ. वृंदा-मुलतानी जोशी, उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे, लिझा सोजू यांच्यासह विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुणे श्री. वखारिया व श्री. पटेल यांच्या समवेत उपस्थितांच्या हस्ते महाविद्यालयाच्या नियतकालिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच शिक्षण, कला, क्रीडा, खेळ आदी क्षेत्रात गुणवंत, विशेष नैपुण्य प्राप्त व विशेष मेहनत घेणाऱ्या प्राध्यापक, शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानपूर्वक भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना अमली पदार्थ विरोधी शपथ देण्यात आली.

अनिल वखारिया म्हणाले, "विद्यार्थ्यांनो देशाचे भवितव्य तुम्ही आहात. कोणत्या क्षेत्रात भरारी घेणार आहात याची दिशा आताच निश्चित करा. हे स्पर्धेचे युग आहे. भविष्यातील आपले स्वप्न साकार करण्यासाठी जिद्द, कष्ट व अभ्यास करा. पालकांनी देखील मुलांची आवड ओळखून त्यांना सहकार्य व प्रोत्साहन द्यावे. शिक्षकांबरोबरच पालकांचीही ती जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व सामान्यज्ञानात भर पडावी यासाठी आम्ही देशपातळीवर स्पर्धा परीक्षा घेतो. त्यात सहभागी होऊन प्राविण्य मिळवावे."

पवनकुमार पटेल म्हणाले, "विद्यार्थ्यांनी मातृभाषेबरोबर जर्मन, जपानी व इतर युरोपियन भाषा शिकून त्यावर प्रभुत्व मिळवावे. जर्मनीसारख्या देशात मोफत शिक्षणाबरोबर रोजगारही उपलब्ध करून दिला जातो. याची माहिती अनेक पालक व विद्यार्थ्यांना नसते. मी एका छोट्याशा गावातून पुढे आलो आहे. आजची युवा पिढी उत्तम शिक्षणासाठी पालकांवर अवलंबून राहू नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. केवळ अभ्यासासाठी किंवा तंत्रज्ञानासाठी परदेशावर अवलंबून राहू नये. विद्यार्थ्यांनी स्वतःला शिक्षण व रोजगारासाठी सक्षम करावे."

श्री. पटेल यांच्या आवाहनानंतर डॉ. दीपक शहा यांनी मंचावरूनच महाविद्यालयात लवकरच परदेशी भाषा शिकण्याचे वर्ग सुरू करण्याबत सामंजस्य करार करण्याची घोषणा केली. त्यामुळे येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच पिंपरी-चिंचवड शहरातील इतर विद्यार्थ्यांनाही परदेशी भाषा शिकण्याची संधी उपलब्ध होईल.

कोणत्या क्षेत्रात भरारी घ्यायची याची ध्येय निश्चिती करा

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दीपक शहा म्हणाले, "80 वा स्वातंत्र्य दिन आपल्याला अनेक स्वातंत्र्यवीर व पूर्वजांच्या त्याग आणि बलिदानातून मिळाला आहे. स्वातंत्र्य आपल्याला अभिमान देते पण त्यासोबतच देशाप्रती असलेल्या कर्तव्याची व जबाबदारीची आठवण करून देते. आज खऱ्या स्वातंत्र्याचा अर्थ विचारस्वातंत्र्य आणि व्यक्तिस्वातंत्र्य असा आहे. युवा पिढीने कुटुंब, समाज व देशाला अधिक समृद्ध कसे करता येईल हे आपले आद्य कर्तव्य समजावे. आज जगात तंत्रज्ञानात खूप वेगाने बदल होत आहेत. विद्यार्थ्यांनी सजग राहून बदलते तंत्रज्ञान अभ्यासून आत्मसात करून सक्षम भारताच्या उभारणीसाठी आपले योगदान द्यावे हेच आजच्या स्वातंत्र्यदिनी अभिप्रेत आहे. येणाऱ्या आव्हानांना सामोरे जात, आत्मविश्वास, जिद्द, चिकाटीने अभ्यास करून प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांचे स्वप्न साकार करून भविष्यात उत्तम नागरिक बनावे."

राष्ट्रप्रेमाच्या रंगात रंगली गायत्री स्कूल; स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

महाईन्यूज । पिंपरी- चिंचवड

स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गायत्री इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मोशी येथे भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७:०० वाजता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण शाळा प्रांगणात देशभक्तीपूर्ण वातावरणात हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. संस्थेचे विपणन अधिकारी मा. श्री. शैलेंद्र सिंग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थितांनी सस्मित राष्ट्रगीत, ध्वजगीत व महाराष्ट्र गीत सादर करून राष्ट्रध्वजाला अभिवादन केले.

विद्यार्थ्यांनी 'व्यसनमुक्त महाराष्ट्र' या विषयावर प्रभावी जनजागृती सादर केली. तसेच इंग्रजी, संस्कृत, मराठी व हिंदी भाषांमधून स्वातंत्र्य, राष्ट्रप्रेम व सामाजिक बांधिलकी या विषयांवर भाषणे केली. विद्यार्थ्यांच्या देशभक्तिपर गीतांनी उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

विविध स्पर्धांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभही यावेळी पार पडला. कार्यक्रमाला गायत्री ग्रुप ऑफ स्कूल्सचे अध्यक्ष मा. श्री. विनायकराव भोंगाळे, संचालक श्री. योगेश भोंगाळे, नगरसेविका मा. सौ. कविताताई भोंगाळे-पाटील, संस्थेचे सचिव मा. श्री. संजय भोंगाळे, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंजली भागवत तसेच संस्थेचे विपणन अधिकारी मा. श्री. शैलेंद्र सिंग यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी पालक-शिक्षक संघटनेचे पालकवृंद तसेच नव्याने नियुक्त झालेल्या विद्यार्थी परिषदेतील विद्यार्थ्यांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आठवण करून देत राष्ट्रप्रेम, शिस्त, सामाजिक जबाबदारी आणि घटनात्मक मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन केले. भारतीय संस्कृती, समता, सेवा आणि राष्ट्रभक्तीची मूल्ये जपण्याचा संदेशही त्यांनी दिला.अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत चारित्र्य, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले व उपस्थितांना मिठाईचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. संपूर्ण परिसर देशभक्तीच्या घोषणांनी व राष्ट्रप्रेमाच्या उत्साहाने भारावून गेला.

DTE Code
6310

Approved by AICTE | Accredited by NAAC | Accredited by NBA

PCET- NUTAN

Nutan Maharashtra Institute of Engineering and Technology

Autonomous Institute | SPPU Affiliated

Admissions Open for Academic Year 2026–27

Degree	Programme Name	Choice Code	Intake
B.Tech	Computer Engineering (CE)	631024510	240
B.Tech	Computer Science Engineering (CSE)	631024210	180
B.Tech	Artificial Intelligence & Data Science (AI&DS)	631099510	120
B.Tech	Information Techanology (IT)	631024610	120
B.Tech	CSE Artificial Intelligence (CSE AI)	631091310	60
B.Tech	Electronics and Telecommunication (E&TC)	631037210	120
B.Tech	Mechanical Engineering	631061210	120
B.Tech	Electronics & Computer Engineering	631084410	120
M.Tech	Computer Engineering (CE)	0631024510	12
M.Tech	E&TC (IoT & Sensor System)	0631095210	12
BCA	Bachelor of Computer Applications (BCA)	0631010110	120
MBA	Master of Business Administration (MBA)	0631010110	120
MCA	Master in Computer Application (MCA)	0631010110	120
LL.B.	Bachelor of Laws	26031	60
B.Sc	Cyber and Digital Science (B.Sc)	-	60
B.Voc.	Bachelor of Vocation (B.Voc.)	-	180

Highest Package for PCET-Nutan
61 Lakh P.A.

Average Salary Package
5.5 Lakh P.A.

For Admissions Contact:
8830992988 / 7423080910 / 9028101155

Scan the QR Code Today to Get More Information

Samarth Vidya Sankul, Vishnupuri, Talegaon Dabhade, Pune – 410507